

निलेश नरेंद्र राणे  
माजी विद्यार्थी  
उत्कर्ष विद्यालय, विरार.  
मोबाईल क्र.-९८९०५०८९९३  
दि. १९ जुलै २०१७

प्रति,  
श्रीमती भक्ती वर्तक,  
मुख्याध्यापिका, (पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग)  
उत्कर्ष विद्यालय, विरार (प).  
यांस,  
सप्रेम जय महाराष्ट्र !

विषय :- अभिप्राय.

महोदया,

आपल्या विद्यालयाने यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर २८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले. त्या निमित्त दि. ०८/०७/१७ रोजी शाळेच्या इमारतीच्या गच्चीवरील सभागृहात एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध आणि आटोपशीर होता. सदर कार्यक्रमासाठी मला पालक प्रतिनिधी म्हणून जो सन्मान देण्यात आला ही बाब माझ्यासाठी सुखद धक्का होती आणि केवळ अविस्मरणीय.

१९९९ साली जेव्हा विद्यालयाचा १० वा वर्धापन दिन साजरा झाला त्यावेळी व्यवस्थापनाने छापलेल्या पत्रिकेवर मा. आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर आणि मा. श्रीमती कल्पना राऊत, मुख्याध्यापिका यांचे सोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझे नाव छापलेले होते. हा देखील माझ्यासाठी एक सुखद धक्का होता. एक विद्यार्थी

प्रतिनिधी ते पालक प्रतिनिधी हा प्रवासच जणू डोळ्यासमोर उभा राहिला. त्या सोहळ्याचे सूत्र संचालन करण्याची जबाबदारी देखील लेले मॅडम यांनी अनपेक्षितपणे माझ्यावर सोपवली होती. त्यानंतर ९८-९९ साली मला आदर्श विद्यार्थी या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा देखील एक धक्काच होता.

एक विद्यार्थी म्हणून खरी ओळख उत्कर्ष विद्यालयाने मला विशेषत्वाने दिली. ही बाब मला येथे नमूद कराविशी वाटते. केवळ ओळखच नव्हे तर अनेक आव्हाने पेलण्याची, जबाबदारी उचलण्याची व ती यशस्वीरित्या पार पाडण्याची शक्ती या विद्यालयाने दिली. त्यात आपण, राऊत मॅडम, त्यावेळचे संचालक श्री चक्रवर्तीसर, लेले मॅडम, चौबळ मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.

यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साजरा झालेल्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. इतक्या वर्षांच्या कालावधीनंतरही राऊत मॅडम आणि आपण तसेच इतर कर्मचारी वृंद ज्या आपुलकीने भेटता व चौकशी करता या सर्व गोष्टींसाठी मी आपल्या विद्यालयाच्या व आपणा सर्वांच्या सदैव ऋणात राहू ईच्छितो.

या सर्व गोष्टी मला त्या दिवशी सांगायच्या होत्या. परंतु लहान विद्यार्थी आणि त्यांच्या एकूणच अतिशय दमछाक करणाऱ्या व्यस्त वेळापत्रकाचा विचार करून मी ते टाळले. पण 'या हृदयीचे त्या हृदयी' कळावयास हवे, पोहोचावयास हवे म्हणून हा पत्रप्रपंच. असो.

छोटया विद्यार्थ्यानी सादर केलेले ईशस्तवन, स्वागतगीत तसेच छोटीशी नाट्यकृती अतिशय सुंदर होते. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन.

शेवटी एकच म्हणू इच्छितो की, विद्यालयाची आणि पर्यायाने समस्त विद्यार्थ्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो.

गायक धनंजय म्हसकर, महिला उद्योजिका म्हणून नावारुपाला आलेली अमृता गवाणकर - जोशी यांसारखी अनेक विद्यार्थीरत्ने विद्यालयातून बाहेर पडावी असे म्हणावेसे वाटते.

सर्व विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांना २८ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

कळावे,

लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही इच्छा.